

नागपूर महानगरपालिका, नागपूर
(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. २२ ऑगस्ट २०१९

‘इनोव्हेशन पर्व’चे पालकमंत्री
ना. बावनकुळे यांच्या हस्ते आज
उद्घाटन

५०० नवसंकल्पनांसाठी मानकापूर क्रीडा संकुल
सज्ज : २५ हजार विद्यार्थी व नागरिक होणार
सहभागी

नागपूर, ता. २२ : आपल्या शहराच्या शाश्वत विकासासाठी उपयुक्त ठरणा-
या विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये असलेल्या नवनवीन संकल्पनांना व्यासपीठ
मिळवून देणे आणि उत्तम कल्पनांना ‘स्टार्ट अप’ देउन त्याद्वारे उद्योग
उभारणीसाठी लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने महापौर नंदा जिचकार यांच्या
संकल्पनेतून साकारलेल्या ‘इनोव्हेशन पर्व’ची प्रतीक्षा संपलेली आहे. मानकापूर
विभागीय क्रीडा संकुल येथे उद्या शुक्रवारी (ता.२३) सकाळी १० वाजता राज्याचे

ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 'इनोव्हेशन पर्व'चे उद्घाटन होणार आहे.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची उपस्थिती राहिल. खासदार डॉ.विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, आमदार नागो गाणार, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जोगेंद्र कवाडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पाडीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ओबीसी महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापती शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी संजय यादव, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, बसपाच्या पक्षनेत्या वैशाली नारनवरे, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिरया, मंगळवारी झोनच्या सभापती गार्गी चोपडा, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती राहिल.

५०० च्या वर नवसंकल्पनांचे सादरीकरण, २५ हजार विद्यार्थी व नागरिकांचा सहभाग हे 'इनोव्हेशन पर्व'चे वैशिष्ट्य आहे. 'इनोव्हेशन पर्व' हे 'हॅकॉथॉन', 'स्टार्ट अप' आणि 'द अँसिलरेट' अशा तीन भागात विभागले आहे. उद्या शुक्रवारी (ता.२३) सकाळी १० वाजतापासून 'हॅकॉथॉन'ला सुरुवात राहिल. हॅकॉथॉनच्या माध्यमातून 'मेयर्स इनोव्हेशन कौन्सिल'ने सुचविलेल्या शासनाच्या विविध विभागातील प्रश्न आणि समस्यांवर उपाय सुचविणारे सादरीकरण विद्यार्थी करतील. यासाठी सुमारे ५००च्या वर नोंदणी झाल्या असून 'इनोव्हेशन पर्व'अंतर्गत तयार करण्यात आलेल्या विविध झोनमध्ये त्यांची विभागणी करण्यात

आली असून संबंधित झोनमध्ये परीक्षक मंडळासमोर विद्यार्थ्यांद्वारे प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येईल.

‘स्टार्ट अप फेस्ट’ व ‘द ॲसिलरेट’ शनिवारी

शनिवारी (ता.२४) ‘स्टार्ट अप फेस्ट’ व ‘द ॲसिलरेट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘स्टार्ट अप फेस्ट’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडलेल्या संकल्पनांना उद्योगामध्ये कशाप्रकारे परिवर्तीत करता येईल, याबाबत तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल. तर ‘द ॲसिलरेट’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उद्योगाला आर्थिक मदत कशी देता येईल, शासनाच्या कुठल्या योजनांचा लाभ घेता येईल, बँकांचे काय सहकार्य मिळू शकते, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. शनिवारी (ता.२४) सायंकाळी ६ ते १० दरम्यान ‘सोशल मीडिया फॅन फेस्ट’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘चला हवा येऊ द्या’ फेम भारत गणेशपुरे यांची उपस्थिती आकर्षण ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती

२४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आयोजित स्टार्ट अप फेस्ट च्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहिल. राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, यू-ट्यूब निर्माते रणवीर अल्लाबाडिया, एमएचआरडीचे इनोव्हेशन डायरेक्टर मोहित गंभीर, नॅशनल प्रो-ॲथॅलेट गौरव तनेजा, सिरीयल आंतरप्रीनर छेट जैन यांची विशेष उपस्थिती यावेळी राहणार आहे. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.

स्टॉल्सवरून मिळणार माहिती

‘इनोव्हेशन पर्व’च्या निमित्ताने शासनाच्या विविध प्रकल्पांची आणि विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. नागपूर मेट्रोच्या स्टॉलवरून ‘महाकार्ड’ आणि नागपूर मेट्रोच्या फीडर

सर्व्हिस विषयी माहिती उपलब्ध होणार आहे. महावितरणतर्फे सुरु करण्यात आलेले अॅप, त्यावरील नोंदणी पद्धती आणि महावितरणने नुकतेच लॉन्च केलेले ई-वॉलेट याबद्दल महावितरणच्या स्टॉलवरून उपस्थितांना माहिती मिळेल. यासोबतच महात्मा फुले विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ, संत रोहिदास महामंडळ, दक्षिण-मध्य सांस्कृतिक केंद्र आदींचे स्टॉल्स कार्यक्रम स्थळी राहणार असून त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती तेथे उपलब्ध असेल.